

आधार हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालय: ऑफिस क्र. 501 व 503, पाचवा मजला, लाईटव्हिज, साकी विहार रोड, अंधेरे पूर्व, मुंबई उपनगर (जि.), महा. 400072

यवतमाळ शाखा: पहिला मजला, मेगाटिया लेआऊट, प्लॉट क्र. 39, नझूल शीट क्र.17, भूखंड क्र. 90/2, अहणी नाका, यवतमाळ- 445001, महा.

ई-लिवाव-विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुलस, 2002 मधील नियम 8(6) च्या तरतुदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, 2002 अंतर्गत अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिवाव विक्री सूचना.

याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि आम जनतेस सूचित करण्यात येते की खालील वगैऱ्याच्या तारण अचल मालमत्तेचा आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ताबा घेतलेला असून तिची खालील तपशिलांनुसार **“जशी आहे जेथे आहे”, “जशी आहे जे काही आहे” आणि “तेथे जे काही आहे”** तत्त्वावर कोणत्याही बंधन्याच्या विक्री करण्यात येईल:-

अ. क्र.	कर्जदार / सह-कर्जदार/ जामीनदार	मागणी सूचना दिनांक व रकम	अचल मालमत्तेचे वर्णन	आरक्षित किंमत	बयाणा रकम (आ.कि. च्या 10%)	ताब्याचे स्वरूप
1	(कर्ज कोड क्र. 14010000171 / यवतमाळ शाखा) नीलेश भारत गवोड (कर्जदार) योंगीता नीलेश गवोड (सह-कर्जदार)	10-11-2025 & Rs. 9,65,575/-	मौजा लोहार, तह. आणि जिल्हा यवतमाळ, शेत सर्वे क्र. 24/2/1, शीट क्र. 16-17, नझूल प्लॉट क्र. 1110, प्लॉट क्र. 16 भाग, क्षेत्रफळ सुमारे 86.25 चौ.मी. - 445001. चतुःसीमा: पूर्वेस- लेआऊट प्लॉट क्र. 16 चा भाग, पश्चिमेस - लेआऊट प्लॉट क्र. 15, उत्तरेस - गणेश विहार लेआऊट, दक्षिणेस- 9 मी. रुंद लेआऊट रस्ता.	Rs. 12,70,880/-	Rs. 1,27,088/-	प्रत्यक्ष

1. केवायसी, निविदा प्रपत्र आणि स्वीकृत अटी व शर्तीसह (निविदा दस्तावेज) बयाणा रकमेचा छोडी सादर करण्याचा बंधनचा दिनांक आहे **29-07-2026 रोजी सायं. 5.00** वाजेपर्यंत वर नमूद शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर किता **https://bankeauctions.com** येथे अपलोड करगेवत. शेवटच्या दिनांकानंतर प्राप्त होणारी निविदा प्रपत्रे अवैध निविदा समजण्यात येतील आणि त्या फेटाळण्यात येतील. बयाणा रकमेवर व्याज देण्यात येणार नाही. **2. https://bankeauctions.com** येथे मालमत्तेसाठी बोली/प्रस्ताव उपडण्याचा दिनांक (लिवाव दिनांक) आहे **30-07-2026 रोजी ठू. 03.00 ते 04.00 वाजेपर्यंत**. 3. वर नमूद मालमत्तेवरील कोणत्याही प्रकारच्या थकबाकी दायित्वांसाठी एचएफएफएल जबाबदार नाही. सदर मालमत्तेची विक्री **“जशी आहे जेथे आहे”, “जशी आहे जे काही आहे” आणि “तेथे जे काही आहे”** तत्त्वावर करण्यात येईल. 4. डिमांड ड्राफ्ट हा केवळ **“आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड”** यांचे नावेच काढण्यात यावा. 5. लिवाव / बोली ही **https://bankeauctions.com** या वेबसाइटच्या माध्यमातून **“ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली”** च्या माध्यमातून राबविण्यात येईल. बोलीदारांनी ई-लिवाव विक्री प्रक्रियेत सहभागी होण्याअगोदर तपशीलवार अटींसाठी वेबसाईट पाहवा. 6. इच्छुक बोलीदारांनी **https://bankeauctions.com/registration/signup** या लिंकच्या माध्यमातून मे. सी। इंडिया प्रालि. या पोर्टलवर नोंदणी करवी आणि आपला युजर आयडी व पासवर्ड निशुल्क प्राप्त करावा. संधांय बोलीदार सेवा पुर्ववदात मे. सी। इंडिया प्रालि. यांचेकडून मिळेल. **https://bankeauctions.com** या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण प्राप्त करावे. 7. अधिक तपशीलांसाठी **आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी गौरव कागुणे, (मोबा. क्र. 9922355820) यांचेशी किंवा सेवा पुर्ववदात मे. सी। इंडिया प्रालि., श्री. प्रभाकर, फोन क्र. +91-74182-81709, ई-मेल: tn@clindia.com आणि support@bankeauctions.com, फोन क्र. +917291981124/25/26** येथे संपर्क साधावा. आज दिनांकावर वर नमूद अचल मालमत्ता / अनामत मंतीची विक्री करण्यास, तिची विलंबात लावण्याची मनाई करणारा एचएफएफएल च्या प्राधिकृत अधिकऱ्यांना मनाई करणारा कोणताही हक्क नाही. 8. लिंकच्या अटी व शर्तीच्या तपशीलांसाठी कृपया सुर्क्षित धनको **आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एचएफएफएल)** च्या वेबसाईटवर **www.aadharhousing.com** येथे दिलेली लिंक पाहवा. 9. लिवावासाठी बोली बुद्धी रकम आहे **रु. 10,000/-**. 10. सदर वर्तमानपत्रातील प्रकाशन आणि त्यातील माहिती सामान्य जनतेच्या प्रचारसाठी आहे. सदर माहितीचे संपूर्णतः किंवा काही भागाचे कोणत्याही पद्धतीने किंवा मागने, मग ते छपील, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक प्रकाशन, ईमेल किंवा वेब प्रकाशन असे कोणत्याही मागने पुनःउत्पादन, वितरण, प्रेषण किंवा पुनःप्रकाशन करण्यास सक्त मनाई आहे. वरील माहितीचा कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारचा अनधिकृत वापर केल्यास त्याविषय एचएफएफएल द्वारे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

स्थान: महाराष्ट्र
दिनांक: 25-06-2026

स्वा/- प्राधिकृत अधिकारी

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

नॉटणीकृत कार्यालय: ग्रेप गार्डन, क्र. 27,थर्ड ‘‘ए’’ क्रॉस, 18वा मेन, सहावा ब्लॉक, कोरमंगला, बॅंगळूर 560095, कर्नाटक.

क्षेत्रीय कार्यालय: सातवा मजला, अलमोंटे आयटी पार्क, स.क्र. 8, खराडी-मुंडवा बायपास, खरडी गाव, पुणे-411014.

जाहीर लिवाव सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुलस, 2002 मधील नियम 8(6) व 9 च्या तरतुदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्सीअल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, 2002 अंतर्गत विक्रीसाठी जाहीर सूचना.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नव्याखरीकारांनी संपर्कीत अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिक रंचा वापर करीत पुढील मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. कर्जदार आणि आम जनतेस याद्वेे सूचित करण्यात येते की खाली नमूद खाल्मामतील तारण मालमत्तेचा बँकेच्या थकबाकींच्या बसुलीसाठी खाली नमूद दिनांक स **“जशी आहे जेथे आहे”** आणि **“जशी आहे जे काही आहे”** तत्त्वावर जाहीर लिवाव करण्यात येईल.

अ. क्र.	कर्ज खाते क्र. / शाखा	कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदार / महाणकाराचे नाव	13(2) मागणी सूचना / या दिनांकास थकबाकी रकम (रु. मध्ये)	ताबा दिनांक	आरक्षित किंमत
1	4496210050000003 & 4496210070000002 / 4496- C A ROAD	1. श्री. जगदीश दयारामजी मांगटे, 2. श्री. प्रभू दयारामजी मांगटे दोघेही येथे: गह. 595, असोक नगर, कनान सिव्हो, नागपूर, महाराष्ट्र-441401 अ.क्र. 1 तसेच येथे: गह. घर क्र. 596/4, मौजा कनान पिपरी, नगर पंचायत कनान-पिपरी, तह. पारशिवणी, नागपूर	07.12.2022 Rs. 2076657.12 as on 20.09.2022	21.10.2024	Rs. 1850000/- Rs. 1850000/-

अचल मालमत्तेचे वर्णन:- घर क्र. 596/4, जुना पु. क्र. 157/3, नवीन पु. क्र. 155, एकूण क्षेत्रफळ सुमारे 1740 चौ.फू. (161.71 चौ.मी.) मौजा कनान-पिपरी, नगर पंचायत कनान-पिपरी, तह. पारशिवणी, जिल्हा नागपूर. **चतुःसीमा:** पूर्वेस- शर्मा यांचे घर, पश्चिमेस- क्रिश्नेल्यचे घर, उत्तरेस-रस्ता आणि नॉर्क येथे घर, दक्षिणेस-रस्ता आणि मधुमेळचे यांचे घर.

मालमत्तांचा पाहणी दिनांक आणि वेळ
बोली व बयाणा रकम सादरीकरणाचा दिनांक
लिवावाच्या दिनांक व वेळ
बयाणा रकम रु. (‘‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.’’ यांचे नावे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून भरण्यात यावी),
27-06-2026 आणि 11-07-2026 रोजी सका. 11 ते २४ वाजेपर्यंत
13-07-2026, 29.06.2026 रोजी स. 11.00 वाजेपर्यंत
14-07-2026, दु. 2.00 ते सायं 5.00 वाजेपर्यंत

बोली सादरीकरणाचे आणि लिवावाचे स्थान:उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि., केसर विला, सनानी प्रिंसीट लेआऊट, आवेडकर स्केअर जवळ, सेंटर अ‍ॅवेन्यू रोड, सेंट्रलएव, नागपूर -440008 (संपर्क: गौरव निरी-9960615990)

अटी व शर्ती: ई-लिवाव “जशी आहे जेथे आहे”, “जशी आहे जे काही आहे” आणि “तेथे जे काही आहे” तत्त्वावर घेण्यात येईल.

- प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मालमत्तेवर कोणतेही बोजे नाहीत. परंतु, इच्छुक बोलीदारांनी आपली बोली सादर करण्याअगोदर बोजे, लिवावात काढण्यात आलेल्या मालमत्तेचा मालकी हक्क, आणि मालमत्तेवर परिणाम करू शकणारे दावे / अधिकार / थकबाकी इ. बाबत स्वतः चौकशी करावी. सदर ई-लिवाव जाहिरात बँकेकडून देण्यात येणारे वचन किंवा त्यांचे प्रतिनिधित्व नसून तसे समजण्यात येऊ नये. सदर मालमत्तेची विक्री बँकेस ज्ञात व अज्ञात अशा सर्व वर्तमान व भावी बॉन्यांसह करण्यात येत आहे. तिसऱ्या स्थाने काही दावे / अधिकार / थकबाकीची मागणी इ. केल्यास त्यासाठी प्राधिकृत अधिकारी / सुर्क्षित धनको जबाबदार नसतील.
- बोली सादर करण्याअगोदर मता आणि विनिर्देशांची पाहणी करून स्वतःची खात्री करून घेण्याची जबाबदारी बोलीदाराची असेल. प्रत्येक मालमत्तेच्या वर्णनासमेत नमूद करण्यात आलेल्या ठिकाणी इच्छुक बोलीदारांना लिवावात काढण्यात आलेल्या मालमत्तेची पाहणी करता येईल.
- इच्छुक बोलीदारांनी खाली नमूद केल्यानुसार लिवावाच्या दिनांकाच्या एक दिवस अगोदर निम्नव्याखरीकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे बोली सादर करण्यत.
- सदर ई-लिवाव उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक चे मान्यप्राप्त ई-लिवाव सेवा पुर्ववदात - मे. सी। इंडिया प्रालि., संपर्क व्यक्ती – प्रभाकर एम. (मो.क्र. 7418281709) यांचेद्वारे राबविण्यात येईल. इच्छुक बोलीदारांनी मालमत्तांच्या तपशीलांसाठी <https://www.bankeauctions.com> किंवा <https://www.ujjviansfb.in/e-auctions> येथे भेट द्यावी आणि बोलीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी <https://www.bankeauctions.com> या पोर्टलवर आपले नाव नोंदवावे व आपला आपला बुजर आयडी व पासवर्ड निशुल्क प्राप्त करून घ्यावा. संधांय बोलीदार सेवा पुर्ववदात मे. सी। इंडिया प्रालि. यांचेकडून ई-लिवावाचे ऑनलाईन प्रशिक्षण प्राप्त करू शकतात, हेतललाईन क्रमांक-7291918824, 25, 26, संपर्क ई-मेल आयडी- support@bankeauctions.com, **लिवाव पोर्टल- <https://www.bankeauctions.com>**
- मालमत्तेची विक्री सर्वोच्च बोलीदार / प्रस्ताव रकमेस मालमत्तेची विक्री करण्यात येईल, परंतु त्यासाठी सुर्क्षित धनको म्हणजे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि. यांनी बोली स्वीकारणे आवश्यक आहे. परंतु, आवश्यक वाटल्यास आपणास बोली करण्याची परवानगी देण्याचा अधिकार निम्नव्याखरीकारांना असेल. कुठलेही कारण न देता कोणताही प्रस्ताव / निविदा स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकार्यास असेल.
- यासवी बोलीदारांनी बयाणा रकम विक्री रकमेचा काही भाग म्हणून देऊन घेण्यात येईल आणि अगसशची बोलीदाराची बयाणा रकम परत करण्यात येईल. बयाणा रकमेवर व्याज देण्यात येणार नाही. प्राधिकृत अधिकार्यांनी बोली किंमस स्वीकारल्यानंतर 24 तासांच्या आत तसेच भलेली बयाणा रकम माग्योजित करून विक्री किमतीच्या 25% एवढी रकम बसवची बोलीदारांनी लागेल आणि उर्वरित 75% रकमेचा भरणा विक्रीच्या दिनांकापासून 15 दिवसांचे अत किंवा अशा बाबीच कालावधीत करावा लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी लेखी मंजूर केल्यानुसार 3 महिन्यांहून अधिक नसावा आणि ही परवानगी देण्यात सर्वोच्च अधिकार प्राधिकृत अधिकार्यास असेल. यासवी बोलीदारांने हा भरणा न केल्यास प्रस्तावकारांने तसेच भलेली रकम जमत करण्यात येईल आणि मागमत्ता पुन्हा लिवावात काढण्यात येईल आणि अशी कसूर करणार्या खरेदीदारास मालमत्ता / रकमेच्या संदर्भात कोणताही दावा / अधिकाराची मागणी करता येणार नाही.
- सदर प्रकाशन अन्वयेखित घटना कलण्याचा अर्थ बोली देणे
- बोलीदारांनी येथेव्हास हित लक्षात घेता शेवटच्या अंशी बोली देणे ठाव्यचे कारण इंटरनेट काम न करणे / योजपुरवडा खंडित होणे इ. सारखी बाब झाल्यास उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक किंवा सेवा पुर्ववदात जबाबदार नसत. अशी अर्थी परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी बीजापुरवडा बँक-अप इ. सारखी आवश्यक ती व्यवस्था / पर्याय अवलंबावेत जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीत बगल देत लिवावात भाग्य्यवीस सहभागी ठावत येऊ येईल.

तारण मागमत्तांच्या घेण्यात येणार असलेल्या जाहीर लिवावाबाबत वर नमूद कर्जदार / जामीनदार / महाणकार यांना देण्यात येणारी ही सूचनादेखील आहे.
स्थान: महाराष्ट्र
दिनांक: 25.06.2026

स्वा/- प्राधिकृत अधिकारी,

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

21. धरपेठ नागपूर	4.762 % हिस्सा आणि व्याज जमिनीचा सर्वा भाग आणि तुकडे बेअरिंग एनआयटी प्लॉट नं. 337, क्षेत्रफळ 557.418 चौ. मी. (किंवा 6000.00 चौ. फूट) इंडस्ट्रियल एरिया आणि इंडस्ट्रियल बस्ती, एनआयटी योजना मौजा - सवकदरा, त्यासोबत आरसीसी सुपरस्ट्रक्चर समाविष्ट प्लॉट नं. 106, झाकलेला सुगुंन बिल्ड अप एरिया 69.21 चौ. मी., पहिला मजला ‘वैष्ण -3 अपार्टमेंट’ म्हणून ओळखले जाणारे बिल्डींग बांधकाम, बेअरिंग कॉर्पोरेशन घर नं. 6633 / 337, सिटी सर्वे नं. 3909, शिट नं. 251, वार्ड नं. 20, रा. नविन सुभेदार लेआउट, नागपूर पब्लिसी आणि एनआयटी नागपूर च्या हद्दिवत, ता. आणि जि. नागपूर, मासक : श्रीमती सुनिता दिलीप जैसवाल. प्लॉट नं. 337 च्या चतुर्सीमा : पूर्व - प्लॉट नं. 338, पश्चिम - प्लॉट नं. 336, उत्तर - रस्ता, दक्षिण - रस्ता, प्लॉट नं. 106 च्या चतुर्सीमा : पूर्व - बिल्डींगची माजिन, पश्चिम - अपार्टमेंट नं. 105, उत्तर - बिल्डींगची माजिन, दक्षिण - प्लॉट नं. 101	अ) 21.02.2026 ब) रु. 30,73,715.66 + पुढील व्याज आणि इतर शुल्क डब्ल्यू.ए.एफ 01.02.2026 क) 06.05.2026 ड) सांकेतिक ताबा	अ) रु. 29,90,000/- ब) रु. 2,99,000/- क) 03.08.2026 ड) 10000.00	04.08.2026 रोजी स.11.00 ते दु.4.00 वाजे पर्यंत	ज्ञात नाही
-------------------------	--	--	---	--	------------

- अटी व शर्ती :-
1. अधिकृत सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम 2002 मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन असेल आणि खालील अतिरिक्त अटींच्या अधीन असेल. लिवाव विक्री ही <https://www.baanknet.com> या ई-लिवाव पोर्टलवर ऑनलाईन स्वरूपात होईल.
2. इच्छुक बोलीदार /खरेदीदारांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून (<https://baanknet.com.com>) पोर्टलवर नोंदणी करावी. eKYC ची प्रक्रिया डिजिी लॉकरद्वारे करावी. एकदा e-KYC पूर्ण झाले की, इच्छुक बोलीदार / खरेदीदार पोर्टलवरील ई-लिवावाच्या तारखेपूर्वी ऑनलाइनघरघलत पद्धतीने ईएमडी रकम त्यांच्या ई-वॉलेटमध्ये हस्तांतरित करू शकतात. नोंदणी, ई-ब्याबसीची पडताळणी, वॉलेटमध्ये ईएमडी हस्तांतरित करणे आणि वॉलेटची रकम मालमत्तेशी जोडणे हे लिवावापूर्वी खुप आधी पूर्ण केले पाहिजे.
3. वरीलप्रमाणे नमूद केलेली अनेकटी अनेकटी डिमांडिड (EMD) रकम ऑनलाइन/बालान पद्धतीने भरावी लागेल आणि ती बोलीदारांच्या ई-वॉलेटमध्ये जमा केली जाईल. जे बोलीदार आवश्यक EMD ऑनलाइन भरत नाहीत, त्यांना ई-लिवावात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही. जमा केलेल्या EMD रकमेवर कोणताही व्याज दिला जाणार नाही.
4. ई-लिवावासाठी प्लॉट (<https://baanknet.com>) व ई-लिवाव पत्रा प्रदाता **M/s PSB Alliance Pvt. Ltd.** यांच्यामार्फत पुरवठात येईल. यांचे नोंदणीकृत कार्यालय युनिट 1, तिसरा मजला, **VIOS कमर्शियल टॉवर, इंडावळ टर्न पॅनलजवळ, वडाळा ईस्ट, मुंबई-400037** येथे आहे. (हेल्पडेस्क क्रमांक:- +91 8291220220, ईमेल आयडी: support.BAANKNET@psballiance.com). इच्छुक बोलीदारा/खरेदीदारांनी ई-लिवाव व ई-लिवाव सुकेतस्थळावर आणि pratik@baanknet.com द्वारे आवश्यक आहे. हा सेवा प्रदाता ई-लिवावासाठी ऑनलाईन प्राव्यधिकार/शिफारस देखील पोर्टलवर उपलब्ध करून देईल.
5. विक्रीच्या अटी व शर्ती असलेली विक्री सूचना पुढील वेबसाईट / वेब पेज पोर्टलवर उपलब्ध आहे। प्रकाशित करण्यात आलेली आहे: **(1) <https://baanknet.com>, (2) www.pnbindia.in.**
6. ई-लिवावात सहभागी होण्यास इच्छुक ई-लिवाव पोर्टलवरून (<https://baanknet.com>) विक्री सूचनेच्या प्रती, ई-लिवावाच्या अटी व शर्ती, ई-लिवावाशी संबंधित परिचालनात्मक भागावरील हेल्प मॅन्युअल इ. नि-शुल्क डाऊनलोड करू शकतात.
7. बोलीदारांच्या ई-वॉलेटमध्ये बोलीच्या वेळी पुरेशी रक्कम (>= बयाणा रकम) असावी.
8. ई-लिवावाकरण्यात बोलीदारांना वाटच्या बोली रकमेपेक्षा अधिक रकमेसाठी आपणासत बोली करण्याची परवानगी असेल आणि बोली रकमेमधील वाढ ही येथे नमूद वृद्धी मूल्य ही असावी. बोलीदारांना पुढील सर्वोच्च बोलीसाठी द्या मिनिटांच्या कालावधी देण्यात येईल आणि 10 मिनिटे टाटल्यानंतरमग मालकी सर्वोच्च बोलीपेक्षा अधिक रकमेची बोली कृणाही बोलीदारांने देऊ न केल्यास ई-लिवाव बंद करण्यात येईल.
9. विक्रीची नोंदणी, ई-ब्याबसीची पडताळणी, वॉलेटमध्ये ईएमडी हस्तांतरित करणे आणि वॉलेटची रकम मालमत्तेशी जोडणे हे लिवावापूर्वी खुप आधी पूर्ण केले पाहिजे.
10. ई-लिवाव प्रक्रियेच्या आणि किंवा रक्कम कोणतीही अडचण उरल्यास किंवा सहाय्याची गरज भासल्यास, बोलीदारांनी आमच्या ई-लिवाव सेवा प्रदाता **M/s PSB Alliance Pvt. Ltd.** च्या अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क साधावा, ज्याचा तपशील baanknet.com पोर्टलवर उपलब्ध आहे.
11. अधिकृत अधिकारी यांनी ई-लिवाव अंतिम केल्यानंतर, केवळ यशस्वी बोलीदारांना आमच्या वरील उल्लेखित सेवा प्रदात्याकडून **SMS/ईमेलद्वारे कळवण्यात येईल**. (मोबाईल नंबर।ईमेल पत्ता जो त्यांनी सेवा प्रदात्याशी नोंदणीकृत केला आहे).
12. वरतीवरील मालमत्ता ही राखीव किमतीद्वारे विकली जाणार नाही.
13. यशस्वी बोलीदारांला बोली रकमेच्या २५% (पंचवीस टक्के) रकम, जमा केलेली ईएमडी रकम वजा करून, त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत जमा करावी लागेल आणि उर्वरित रकम लिवावाच्या तारखेपासून **१५ दिवसांच्या आत** ""अधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक, खाते (खात्याचे नाव) यांच्या नावे काढलेला शेड्यूल्ड कमर्शियल बँकेने जारी केलेल्या बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात भरावी लागेल. निराश्रित डेकेट वरीलप्रमाणे रकम जमा करण्यात अयशस्वी झाल्यास, यशस्वी बोलीदारांना जमा केलेली रकम बँकेकडे जम केली जाईल आणि अधिकृत अधिकाऱ्याला मालमत्ता च्यानी लिवावा/विक्री करण्याचे त्यांच्या असेल आणि कसूर करणाऱ्या बोलीदाराचा अत केलेल्या रकमेवर आणि मागमत्तेवर कोणताही दावा काढता येणार नाही.
14. यशस्वी बोलीदारांने बँकेस देऊ केलेली विक्री रकम प्रामी करू पाहिजे. 1961 मधील अनुच्छेद 194-1 अंतर्गत टीडीएस च्या अधीन असेल आणि यशस्वी बोलीदारांवर टीडीएस वा भरणा बोली रकमेच्या उर्वरित 75% रकमेचा। संपूर्ण बोली रकम जमा करलेलेही करावा लागेल.
15. रक्तीचा वाटत नसलेल्या कोणतेही किंवा कोणतेही कारण न देता सर्व बोली रचीकारण्याचा किंवा कोणत्याही वेळी लिवाव पुढे ढकलण्याचा / रद्द करण्याचा / बरखास्त करण्याचा / खंडित करण्याचा किंवा लिवावाच्या अन्विषे बदलत करण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवतात आणि या संदर्भात त्यांचा निर्णय अंतिम असेल.
16. सदर अधिनियमातील तरतुदीनुसार संपूर्ण बोली रकम जमा केल्यानंतर यशस्वी बोलीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी करण्यात येईल.
17. सदर मालमत्तांची विक्री **“जसे आहे जेथे आहे”, “जशी आहे जेथे आहे” आणि “तेथे जे काही आहे”** या तत्त्वावर करण्यात येईल
18. वर नमूद परिशिष्टात वर्णन केलेल्या अनामत भत्तेचा तपशील प्राधिकृत अधिकाऱ्याच्या संश्लेषण माहितीनुसार आहे, तरी त्यात कोणतीही चूक, चुकीचे विधान झाल्यास किंवा काही गाळले गेले असल्यास त्यासाठी प्राधिकृत अधिकारी उत्तरेदारी असणार नाही.
19. बोली सादर करण्यापूर्वी पत्ता व किंवा विनिर्देशांची पाहणी करून स्वतः चे समाधान कडून घेण्याची संपूर्ण जबाबदारी बोलीदाराची असेल. खाली दिलेल्या माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून बोलीदारास मालमत्तेची पाहणी करता येईल.
20. सर्व वैधानिक थकबाकी / आनुगमिक शुल्क उदा. नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर इत्या. चा खर्च खरेदीदारास करावा लागेल.
21. बँकेत ज्ञात असलेल्या सदर मालमत्तेच्या (ई-लिवावत काढलेल्या) संदर्भातील कोणतेही शुल्क, धारणाधिकार, बोजे किंवा इतर कोणतेही थकबाकी मागी सरकार किंवा इतर कोणासाठी देणे असे त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी किंवा बँकेची नसेल. सदर मालमत्तेवरील बोधायसह, वैधानिकदायित्व, मालमत्ता कराची थकबाकी इत्या. याबाबतील इच्छुक बोलीदारांनी स्वतंत्र चौकशी करावी.
22. बोलीदारांने सुयोग्य इंटरनेट जोडणी, पावर बँक अप इत्या. ची व्यवस्था करावी. इंटरनेट बंद पडल्यास, दीज खंडित झाल्यास किंवा ई-लिवावावर प्रभाव टाकणाऱ्या तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही आकस्मिक कारणांसाठी बँक जबाबदार राहणार नाही.
23. सदर लिवावात सहभागी होण्यासाठी एखाद्या प्रतिनिधीची नियुक्ती करून स्वतः बोली लावण्याचा व लिवावात सहभागी होण्याचा मार्ग बँकेस खुला आहे. विक्रीच्या अटी व शर्तींच्या तपशीलांसाठी कृपया (<https://baanknet.com>) आणि www.pnbindia.in येथे भेट द्यावी.
24. प्लॉट आणि मशिनरीच्या राखीव किमतीमध्ये लागू जीएसटीचा समावेश नाही.
25. संपर्क व्यक्ती 1. **कार्ल बरजे (व्यवस्थापक) 775005195, 2. आर्या रावूकर (व्यवस्थापक)-9960950750, 3. श्री संदीप अखरे (सिनीयर मॅनेजर) 9657394162, 4. श्री चंद्रशेखर बारापात्रे (सिनीयर मॅनेजर) -7755911183, 5. श्री संजय कुमार शर्मा (वीफ मॅनेजर एआयएलसी) -9012683623.**

रथळ : नागपूर दिनांक : 25 / 06 / 2026

इंजिजीतीती मूळ मजकूर ग्राहक धरण्यात येईल.

अधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक

पंजाब नैशनल बँक